

June 12,2024

To BSE Limited Listing Department P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Ref: Stock Exchange Code No. 503349

Dear Sir,

Sub: Submission of Newspaper Publications with respect to Transfer of Equity Shares to IEPF Authority Account corresponding to unpaid /unclaimed dividend.

Pursuant to Regulation 30 and other applicable Regulations of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith the Copy of Newspaper of the Notice to Shareholders under Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rule, 2016 and Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017, for transfer of shares to IEPF Account, Published in Business Standard And Pratahkal on June 12,2024.

Kindly take the same on your record.

Thanking You,

Yours faithfully

For The Victoria Mills Limited

Hussain Sidhpurwala Company Secretary

The Victoria Mills Limited

Registered Office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. Phone: +91-22-2497 1192/93 Fax: +91-22-2497 1194 Email: vicmill2013@gmail.com

Website: www.victoriamills.in CIN: L17110MH1913PLC000357

PUBLIC NOTICE

Iotice is hereby given that the following share certificates for the undermentioned Equity

Shares of ICICI BANK LTD ("Company") have been lost/misplaced and the holders of the

aid Equity shares PALLAVI`LAXMICHAND SHAH Jointly with LAXMICHAND RATANSHI

SHAH have applied to the Company to issue duplicate certificates in lieu thereof Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered office ICICI Bank Tower, Near Chakli Circle, OId Padra Road, Vadodara, Gujarat, 390007 within 15 days hereof else the Company will proceed to issue

(Rs. 2 Face

value)

No. of Shares Share

Cert

plicate Certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation

Folio No.

1020379

NOTICE is hereby given that Komal Chachad is seized and possessed of A Residential flat no.B-005, area admeasuring 508 sq. fts., ie equivalent to 47.21 sq. mtrs., on the ground floor, in the society known as UDAY REKHA CHSL, in Building No.12 situated at J.P. Road, Andheri West, Mumbai 400053.

The notice is given to the public at large calling upon all or any person/s having any claim in respect of the said property, by way of sale, exchange, mortgage charge, gift, trust, maintenance, inheritance possession, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing to the undersigned having address at Office No.40, 6th floor, Onlooker Building, Sir, P M. Road, Fort, Mumbai 400001, within 07 (Seven) days from the publication of this notice, failing which, the claim of any such person/s will be deemed to have been waived and abandoned

Sangeeta Karkera Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public on behalf of my client Mr Aniket Sharad More and Mrs Megha Aniket More desiring to purchase the Flat No 702 B Wing, Om Sai Samarpan CHS, Survey No 57, Village Kharigaon, Bhayander (East), Thane [Hereinafter referred to as said flat] from Mr Vasant Narayan Manirekar and Others

Mr Vasant N Manjrekar and Mrs Pramila V Manjrekar purchased the said flat from M/s Shri Premsai Construction Co via Agreement for Sale dated 07/07/2009 (Doc No TNN- 7/3345/2009). Whereas co-owner Mrs Pramila V Manjrekar died on 26/01/2016, leaving behind 1) Mr Vasant Narayan Manjrekar 2) Mr Deepak Vasant Manjrekar and 3) Pratiksha Vasant Manjrekar (after Marriage Name - Kasturi Jayesh Acharekar) as legal heirs.

So I hereby invite claims or objection from general public that Any person having any claims and objections on the said Flat by way of sale, mortgage, charge, gift, possession, tenancy, lien or beneficial right/interest or otherwise laiming whatsoever are requested to make the same known in writing to the indersigned at Off. No. 11, 1st Flr, Seawood Corner, Plot no. 19A, Sec -25, Nerul (E), Navi Mumbai – 400706 within period of 14 (Fourteen) days from the date of this publication, failing which the claim of such person/s if any, will/shall be deemed to have been waived and/or abandoned for all intents and

Date: 11.06.2024

HARESH DEMLA (ADV HIGH COURT, MUMBAI)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public on behalf of my client Mr Rohan Dattu Patil, owner of the Gala /Unit No 58/E/1801, Scheme No 265-Malwani, Malad, Mumbai (referred as 'the said Unit'). Mr Rohan Dattu Patil got allotment and possession of the said unit via

Allotment Letter dated 21/05/2014 and Possession Letter dated 21/05/2014, rom MHADA

The Original Allotment Letter and Possession Letter dated 21/05/2014 in respect of said unit has been lost / misplaced and the same has not been raceable in spite of due and diligence search I hereby invite claims or objection from general public that, if any person has

found the original missing document of the said flat/Unit or property has any rights, mortgage, charge, gift, possession, tenancy, lien or beneficial right/interest or otherwise claiming whatsoever are requested to make the same known to me, on mobile no. 8850593828 or in writing to the undersigned at Off. No. 11, 1st Flr. Seawoods Corner, Plot no. 19A, Sec. 25. Nerul (E). Navi Mumbai – 400706 within 14 (Fourteen) days from the publication of the said notice. If no objection is raised within 14 (Fourteen) days from the date of the said notice, the said property/documents shall be deemed to have no claim.

Date: 11.06.2024

HARESH DEMLA (ADV HIGH COURT, MUMBAI)

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of RELIANCE INDUSTRIES LIMITED having its Registered Office at 3rd floor, maker chambers IV 222 Nariman point, Mumbai, Maharashtra-400021 registered in the name of the ollowing Shareholder/s have been lost by them

Name of the	Folio	Certificate	Distinctiv	e Number/s	No. of
Shareholder/s	Number	No./s	From	To	shares
		400579	15483801	15483804	4
		567576	16942486	16942490	5
		638361	17352455	17352464	10
		906028	23350459	23350508	50
	001202120	906029	23350509	23350510	2
		1281224	37602173	37602222	50
		4918244	81191883	81191902	20
HAJERA OOMER		4918245	81191903	81191922	20
COME		4918246	81191923	81191942	20
		4918247	81191943	81191962	20
		4918248	81191963	81191982	20
		6324013	133928787	133928836	50
		6324014	133928837	133928886	50
		11772975	215618911	215618960	50
		11772976	215618961	215618976	16

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodg

such claim with theCompany or its Registrar and Transfer Agents Link Intime Indi Private Limited 247 Park, C-101,1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15 days ofpublication of this notice after which no claim will be entertained, and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s

Date: 11-06-2024 **HAJERA OOMER**

AJANTA PHARMA LIMITED

Registered Office: Ajanta House, Charkop. Kandivli (W). Mumbai. Maharashtra. 400067 CIN: L24230MH1979PLC022059 Website: www.ajantapharma.com email: info@ajantapharma.com; investorgrievance@ajantapharma.com Ph: 022-66061000 / 25946970

Notice of loss of share certificate

NOTICE is hereby given that the following share certificate(s) issued by the company are stated have been lost or stolen and the registered holder/ the legal beirs of the registered holders thereo have applied to the Company for issue of duplicate share certificate(s)

Folio No	Share Cert. Nos.	No. of Shares	Distinctive Nos.	Name of registered holders
0001974	19378	125	88064637 - 88064761	Sheetal Shreyans Thakker Yashwantiben Sharatchandra
0001374	19300	250	146376 - 146625	Rupani

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above share certificates.

Any person(s) who has/ have any claim(s) in respect of the said certificates should lodge such claim(s) with the Company at its Registered Office within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained, and the company will proceed to issue a duplicate certificate.

> **Gaurang Shah** Company Secretary & Compliance Officer

THE VICTORIA MILLS LIMITED

CIN: L17110MH1913PLC000357 REG. OFFICE: VICTORIA HOUSE PANDURANG BUDHKAR MARG, LOWER PAREL MUMBAI- 400013 TEL: 24971192/93, FAX: 24971194

EMAIL: vicmili2013@gmail.com WEB: www.victoriamills.in

NOTICE TO SHAREHOLDERS TRANSFER OF SHARES TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT
Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act,
2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting,
Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the Equity Shares of the
Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of
seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat
account of the IEPF Authority.

The Company has sent individual notices to the concerned shareholders at their registered addresses whose shares are liable to be transferred to the IEPF Authority advising them to claim their unclaimed dividends. The Company has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority on its website www.victoriamills.in. Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares which are liable to be transferred to the IEPF Authority.

The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liab to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, he original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat Form, to the extended shares liable to be transferred, shall be debited from the shareholders account. In case ne concerned shareholders do not claim their unclaimed dividends, the Compa view to comply with the Bules, transfer the shares to the IEPE Authority without any furth notice to the shareholders and no liability shall lie against the Compa

The shareholders may note that upon transfer of the shares to IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in under the fules and the same is induce variable at LEPT- Website I.e., <u>www.lept.gov.in</u> For any information / clarification on this matter, concerned shareholders may write to th Company at <u>cs.vicmill@gmail.com</u> or contact the Company's Registrar and Share Transfe Agent - Link Intime India Private Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shast Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Contact No. 022-49186000 Email: <u>mt.helpdesk@linkintime.co.in</u>

The Victoria Mills Limited Hussain Sidhpurwala Date:12/06/2024 Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer

Date: 12.06.2024

IVP Limited

CIN: L74999MH1929PLC001503

Registered office: Shashikant N. Redij Marg, Ghorupdeo, Mumbai - 400 033 Website: www.ivpindia.com, Email: ivpsecretarial@ivpindia.com, Tel: 022-35075360

[Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority]

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended, the Equity Shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of seven (7) consecutive years or more are required to be transferred by the Compan to Investor Education and Protection Fund ("IEPF").

The Company in compliance with the aforesaid "Rules", has sent individual notices to all those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Account and have also uploaded full details of such shares due for transfer as well as unclaime dividends on the website of the Compnay at www.ivpindia.com. Shareholders are requested to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to IEPF Authority.

Shareholders are further requested to claim the dividend declared during the FY 2016 17 and onwards before the same is transfered to IEPF. The concerned shareholders ma take further notice that in case the Company does not receive any communication from them by 12th September, 2024 the Company shall, in compliance with the requirements set out in the Rules, transfer the shares on which Dividend(s) has remained unclaimed for seven (7) consecutive years to the IEPF Authority within prescribed time limit without any further notice. The shareholders may further take notice that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed as adequate notice in respect of transfer of shares to IEPF Authority pursuant to the said Rules. In case of shares held in dematerialised mode, the transfer of such shares shal be done by way of corporate action through the Depositories to the Demat account of the EPF Authority as per the procedure laid down under the "Rules"

Shareholders may note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules and no claim shall lie against the Company in respect of such unclaimed dividend and shares transferred to IEPE nursuant to the said Rules

In case of any enquiry, please contact the Company's Registrar and Share Transfe Agent, M/s. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhrol (West), Mumbai - 400083, Tel. No: (022) 49186270; Email Id iepf.shares@linkintime.co.in

For IVP Ltd Sd/ Place: Mumbai Jay R Mehta Company Secretary Date: 11th June, 2024

Jammu and Kashmir Bank Ltd. CIN: L65110JK1938SGC000048 Registered Office: M. A. Road, Srinagar - 190 001 Tel: 0194-2483775, Fax: 0194-2481928 Website: www.jkbank.com Email: board.sectt@jkbmail.com

NOTICE

Notice is hereby given that the certificates in respect of the under - mentioned shares of J&K Bank have been lost/misplaced and the holders of the said shares have applied to J&K Bank Ltd/ M/s KFin Technologies Ltd. (Share Transfer Agent) for issue of Duplicate Share Certificates.

S. No	Name of the Shareholder	Folio No.	Certificate No.	Distinctive No.'s	No of Shares	Address
1.	Syed Shabir Ahmad	JKB017158	507759	14819301 - 14820300	1000	Near Masjid Sharief,Dhobiwan, Lal Pora, Barmula, Gulmarg, Jammu and Kashmir -193403
2.	Mohd Yousuf Bhat	JKB014841	504744	9270041 - 9271040	1000	Tar Chidar, Near Masjid Shareef, Ara Dehrana, Hardu,Anantnag Jammu and Kashmir -192211
3.	Ab Majid Rather	JKB038030	506769	12743111 - 12746110	3000	Deewan Bagh, Baramulla, Kashmir -193101
4.	Sandesh Kumar Bhat	JKB022555	500770	1471411 - 1472410	1000	Teen Bhai Stationery, Pacca Danga, Jammu-180001
5.	Shahzada Bilal Ahmad	JKB037518	505601	10554801 - 10557800	3000	Village Batagund, Tehsil Tral, Distt Pulwama, Kashmir -192123
6.	Ansar Ahmad Shah	JKB026606	505739	10887301 - 10888300	1000	Nambal P O Mattan, Distt Anantnag, Kashmir -192125
7.	Jan Mohd	JKB026604	505737	108853 01- 10886300	1000	Nambal Distt Anantnag, Kashmir -192125

The Public is hereby warned against purchasing or dealing in any way with above share Certificate(s). Any Person(s) who has/have any claim(s)/objection in respect of the said shares should lodge such claim(s)/objection with the Bank at the Corporate Headquarters. M. A. Road, Srinagar/Share Transfer Agent at the address given below, within fifteen days from the date of Publication of this notice, after which no claim(s) will be entertained and the Bank/Share Transfer Agent will proceed to issue Duplicate Share Certificates.

Jammu and Kashmir Bank Limited **Board Secretariat**

Corporate Headquarters

M. A. Road, Srinagar – 190 001, Kashmir For Jammu and Kashmir Bank Ltd.

Ref. No.: 04/2024-25

Date: 10th June, 2024

Place: Srinagar

Share Transfer Agent M/s KFin Technologies Ltd. Selenium Tower B, Plot 31&32 Financial District, Nanakramguda, SeriIngampally Mandal, Hyderabad 500 032

> Sd/-(Mohammad Shafi Mir) **Company Secretary**

LLYODS METAL & ENERGY LTD

Plot No. A 1-2, MIDC Area, Ghugus,. City, Chandrapur Maharashtra - 442505 e is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the ILYODS METAL & ENERGY LTD have been lost/misplaced and the holder(s)/purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the mpany at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to

issue duplicate certificate(5) to the alore	esaid applicants v	vilnout any further intim	auon.
Name of the Share Holder	Folio No.	No. Of Shares	Distinctive Nos.	Certificate No:
Mrs. Shiraz Percy Badhniwalla	334201	1000	2593151 to 2594150	2179
Mrs. Shiraz Percy Badhniwalla	423645	1000	2597151 to 2598150	2183
Place: Mumbai			Name of th	e Shareholde
Date: 12-06-2024			Mrs. Shiraz Pero	v Badhniwalla

HEXAWARE TECHNOLOGIES LTD
Reg office: 152, Millennium Business Park, Sector - Ill, 'A' Block, TTC Industrial Area

New Mumbai Maharashtra 400710

NOTICE is hereby given that the undermentioned share certificate of Hexaware technologies Ltc Lost/misplaced and the holder of of the said securities have applied to the company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of the Shareholders No of the Securities Folio No. Certificate No Distinctive Nos 1679591 to 167963

Heena Rameshchandra Mody formerly Heena R Mody) Rameshchandra Madhavlal Mody 1883585 16608 40 ormerly Ramesh M Mody) Name of Shareholders

Heena Rameshchandra Mody (formerly Heena R Mody eshchandra Madhavlal Mody (formerly Ramesh M Mody

970551845

Name of Shareholder

Nafeesa S. Pocketwala

TATA CONSULTANCY SERVICES LTD Registered Office: Nirmal Building, 9th Floor, Nariman Point, Mumbai, Maharashtra, 400021

Rameshchandra Madhavlal Mody

Date:12-06-2024

Notice of Loss of Share Certificates NOTICE is hereby given that the following share certificate(s) issued by the company are stated to have been lost or misplaced or stolen and the registered holder have applied to

the company for the issue of duplicate share certificate(s) Name of Kind of Securities Certificate and Face Value Nos.

Physical Shares of

325 B31420323 C2B0000954 Face Value RS 1/-1970552169 The public are hereby warned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said shares certificate(s) should lodge such claim(s) with the company at its registered office a the address given above within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the company shall proceed to issue Duplicate Share Certificates. Claimant Name - Beini Prashad Date: 11-06-2024

Notice is hereby given that the Certificate for the under mentioned 852 Equity Shares of Aditya Birla Fashion and Retail Limited have been lost/ misplaced and the holder of the said Equity Shares has applied to the Company for issuance of a Duplicate Share Certificate. Any person who has a claim in respect of the said 852 Equity Shares should lodge the same with the Company/ Registrar within 21 days from this date else the Company/ Registrar will proceed to issue the Duplicate Share Certificate to the aforesaid applicant(s) without any further intimation.

Folio No.	Name of Spareholders	No. of Shares	Certificate No.	Distinctive Nos.
	Nafisa Saifuddin Pocketwala Aleka Abdullah Katib (Deceased) Abdullah Abdulquader Katib (Deceased)	852	33796	109067700-109068551

Date: 12th June, 2024. Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Original Agreement dated 26.06.1981/82 executed between M/s. Intercontinental Shipping of the first part and Fulchand Amarsh Popat and Amarshi Morarji Popat of the other part in respect of a Residential flat no.106, area admeasuring 605 sq. fts., (SBUA), in GOKULDWAR CHSL situated bearing Survey No.45(pt), Village Navghar and in the Taluka limits of Vasai and in the District of Palghar (brevity sake "Premises"), was lost and not traceable.

All persons having any claim in respect of the said premises, by way of sale exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance possession lease. Jien or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing to the undersigned having their office at Office No.40, 6th floor, Onlooker Building, Sir P.M. Road, Fort, Mumbai 400001, within 07 (Seven) days from the publication of this notice, failing which, the claim of any such person/s will be deemed to have been waived and abandoned.

Sangeeta Karkera (Advocate)

CIN:L25200MH1985PLC037217 Reg. Office: 3 Rd Floor, Panchratna Bldg, Opera House Mumbai – 400 004 Tel. No. + 91 -22 -23615564 Email ID: petplasticslimited@gmail.com Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended on 31" March, 2024

			Quarter Ended		rear	Enaea
Sr.No.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	243.66	348.40	51.21	871.51	666.48
3	Net Profit / (Loss)for the period (before	7.81	(0.22)	33.06	13.00	(9.83)
	Tax, Exceptional and/or Extraordinary items#)					
4	Net Profit / (Loss)for the period before Tax	7.81	(0.22)	33.06	13.00	(9.83)
	(after exceptional and/or Extraordinary items#)					
5	Net Profit / (Loss)for the period after tax	5.78	(0.17)	33.06	9.62	(9.83)
	(after Exceptional and/or Extraordinary items#)					
6	Total Comprehensive Income for the period					
	[Comprsing Profit / (Loss) for the period (after	5.78	(0.17)	33.06	9.62	(9.83)
	tax) and other Comprehensive income (after tax)]					
7	Paid Up Equity Share Capital	50.00	50.00	50.00	50.00	50.00
	(Face Valueof Rs. 10/- per share					
8	Other Equity (Reserves)(excluding Revaluation					
	Reserve as shown in the Balance Sheet of	-		-	1357.44	1347.82
	previous year)					
9	Earnings Per Share (before extraordinary items)					
	(of Rs.10/- each)					
	1. Basic:	1.16	(0.03)	6.61	1.92	(1.97)
	2. Diluted	1.16	(0.03)	6.61	1.92	(1.97)

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annua cial Results are available on the www.bseindia.com and https://petplasticslin

For PET PLASTICS LIMITED Place: Mumba

PET PLASTICS LIMITED Reg. Office: 3 Rd Floor, Panchratna Bldg, Opera House Mumbai – 400 004 Tel. No. + 91 -22 -23615564 Email ID: petplasticslimited@gmail.com Extract of Audited Standalone Financial Results for the Quarter and Year Ended on 31st March, 2024

			Quarter Ended		Year	Ended
Sr.No.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.202
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	243.66	348.40	51.21	871.51	666.48
3	Net Profit / (Loss)for the period (before	10.02	1.65	32.61	17.97	(7.00)
	Tax, Exceptional and/or Extraordinary items#)					
4	Net Profit / (Loss)for the period before Tax	10.02	1.65	32.61	17.97	(7.00)
	(after exceptional and/or Extraordinary items#)					
5	Net Profit / (Loss)for the period after tax	7.41	1.22	32.61	13.30	(7.00)
	(after Exceptional and/or Extraordinary items#)					
6	Total Comprehensive Income for the period					
	[Comprsing Profit / (Loss) for the period (after	7.41	1.22	32.61	13.30	(7.00)
	tax) and other Comprehensive income (after tax)]					
7	Paid Up Equity Share Capital	50.00	50.00	50.00	50.00	50.00
	(Face Valueof Rs. 10/- per share					
8	Other Equity (Reserves)(excluding Revaluation					
	Reserve as shown in the Balance Sheet of	-	-	-	1370.73	1357.42
	previous year)					
9	Earnings Per Share (before extraordinary items)					
	(of Rs.10/- each)					
	1. Basic:	1.48	0.24	6.52	2.66	(1.40)
	2. Diluted	1.48	0.24	6.52	2.66	(1.40)

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annu

Place: Mumbai Date: 30.05.2024 Sd/-RITESH VIJAY VAKIL (Managing Director) DIN: 00153325

for a residential property (Fully/Sen Furnished) on lease in Mumbai for trans accommodation of Company Officers. The property should have min. 4 bed rooms objections to the issue of duplicate share certificate to the society, within 14 (fourteen) days from th rith attached bathroom, 1 servant's roor publication of this notice, copies of such documen with toilet, drawing-dining and and other supporting documents. Evidence. If no preferably within a distance of 10KM from claims/objections are received within the above Mumbai International Airport, Interested prescribed period, the society shall be free to issue parties may submit their offers to Head (Co-ordination), NRL, 3rd Floor, Bay View Apartment, Hill Road, Bandra (W), bye-laws of the society. Location: Mumbai Mumbai-400050 on or before 25.06.2024

PUBLIC NOTICE

Name of the

PALLAVI LAXMICHAND

SHAH Jointly with LAXMICHAND RATANSH

NUMALIGARH

REFINERY LIMITED

OFFERS INVITED FOR RESIDENTIAL

PROPERTY ON LEASE

Numaligarh Refinery Ltd (NRL), a Govt. o

India Public Sector Enterprise, is looking

Place: MUMBAI

Gunieshwaree Prasad V Dubev residing at 4/2. Akshay Colony Samarth Nagar Katemanivali, Kalyan east, Thane Maharshtra-421306", declare that have lost Original Agreement of Industria Gala No 12 in Building J, at Udyog Vihar Industrial estate Vithalwadi, Ulhasnagar 3. executed on dated 05/12/1989 Between Unitech Limited and Rina Sharma Thave lodged lost report vide no 442-2024 on 05/06/2024 with Kolshewadi Police Station, Kalyan. If anyone found the same please return to above mentioned address or return to Kolshewadi Police Station, Kalyan.

PUBLIC NOTICE

Public At large is hereby informed that 1 re the owners of plot of land bearing Survey No. 77. Hissa No. 1/C. total area admeasuring 15-40-00 R.Sq. Mtrs., Ass. 308.00 Rs.Ps., Survey No. 78, Hissa No. 2, total area admeasuring 11-10-00 R. Sq. Mtrs., & 1. Mr. Arun Ganesh Vartak 2. /asant Ganesh Vartak & 3. Dilip Ganesh /artak are the owners of plot of land pearing survey No. 79, Hissa No. 1/B, area admeasuring 5-20-00 R.Sq.Mtrs., Ass. 52.00 Rs. Ps., all situated at village Pelhar, Tal. Vasai, Dist. Palghar. The wners propose to apply for grant of evelopment permission to Vasai Virai City Municipal Corporation on the foresaid premises. In case any person nas any rights, claims and interest ir espect of transfer of aforesaid land the espect of trainsfer of aloresaid faild the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from he date of publication hereof, failing which it shall be construed that such laim is waived, abandoned. Adv. Parag J. Pimple

Adv. Parag J. Pimple
S/4, Ground Filoor, Pravin Palace, Pt.
Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal.
Vasai, Dist. Palghar-401202.
Mob: 9890079352 Date:12.06.2024

PUBLIC NOTICE LOSS OF SHARE CERTIFICATE

Distinctive

31921906 - 31922405

750034 6412490768 - 6412490817

Shareholder Name PALLAVI LAXMICHAND SHAH

LAXMICHAND RATANSHI SHAH

Notice is hereby given that Ratnadeep Co-operativ Housing Society share certificate no. 14, 5 shares of Rs. 50/- each 71 to 75 in the name of Mrs. Shubhad Sharad Sawant has been reported as missing an application has been made for issue of duplicat share certificate in that regard. B/14, Ratnadee Co-operative Housing Society, Mahant Road Vileparle East, Mumbai 57, hereby invites claims

Hon, Secretar Signature Ratnadeep Co-operative Housing Society Mahant Road, Vile Parle (E

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public that the

original Sale Agreement executed on dated 25.07.2003 and registered on dated 03 09 2003 between Mr. Vinavak Prabhaka Shanbhag and Mrs. Radhabai Prabhaka Shanbhag as the First Part and Mr. Prasad Minesh Lad and Mr. Abhijeet K. Avarsekar a the Other Part, under Serial No. BBE 2/5473/2003. For the Residential Barrack/Unit Premises No. 15A, in "SHIVAJI FORT CO OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED' situated at 17, Duncan Causeway Road, Sion East, Mumbai 400022 has been misplaced. On behalf of the client, Mr. Prasad Mines Lad, the undersigned advocate hereby invite: claims or objections, if any, persons having any right, title, claim or interest in the said Barrack/Unit/Premises, by way of sale inheritance, possession, succession, mortgage lien, lease gift or otherwise however in respec to the said Barrack/Unit/ Premises, shall intimate the objection in writing to the undersigned with supporting document thereof within 14 days from the date o publication of this notice or else any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and/o abandoned. In absence of any claim within stipulated period, it shall be deemed that the above said property has no claim

Date: 12.06.2024 Kiran Jadha Advocate, High Cour Flat No. - 6. 1st Floor, Rupal Apartmen No. 1, Rupal Co-operative Housing Society Limited, 98 Dada Saheb Phalke Road, Dadar (E), Mumbai 400014

Personal Finance. **Insight Out**



Personal Finance, **Monday to Saturday**

To book your copy, sms reachbs to 57575 or email order@bsmail.in





















Sd/-RITESH VIJAY VAKIL





जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, कोमल छाछड यांनी रहिवासी फ्लॅट क्र. बी-००५, क्षेत्रफळ मोजमापित

५०८ चौ. फूट समतुल्य ४७.२१ चौ. मीटर धारक तळ मजला, सोसायटी उदय रेखा सीएचएसएल म्हणून

ज्ञात व बिल्डींग क्र. १२, जे. पी. रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ येथील मालमत्तेचे ताबाधारक

सर्व व्यक्तींना जर सदर मालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच ोणाही व्यक्तीस सदर

मालमत्तेच्या संबंधात जर कोणतेही दावे असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट

न्यास, देखभालं, वारसा, ताबा, भाडेकरार, धारणाधिकार, दावे वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे

सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना कार्यालय पत्ता क्र. ४०, ६ वा मजला, ओनलूकर बिल्डींग

सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ०७ (सात)

दिवसांच्या आत सचित करावे अन्यथा सदर व्यक्तींचे दावे काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत

व वापरकर्ते आहेत

संगीता करकेरा

ठिकाण : मुंबई

द.आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची उल्लेखनीय लक्षणीय कामगिरी

नवी मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) : दक्षिण अफ्रिकेतील ८६.६ किलोमीटर अंतराच्या जागतिक स्तरावरील मानाच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सहभागी होत निर्धारित वेळेच्या आधीच ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदात अंतर पूर्ण करून नवी मुंबई शहराचा नावलौकिक जगभरात उंचावला आहे. कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील एक नामांकित स्पर्धा असून तब्बल ८६.६ किलोमीटरची ही स्पर्धा पूर्ण करताना खेळाडूंचा कस लागतो. स्पर्धेत सहभागी होऊन वेळेत स्पर्धा पूर्ण करणे हे प्रत्येक मॅरेथॉन धावणाऱ्या खेळाडूचे स्वप्न असते. त्याकरिता खेळाडू कठोर मेहनत घेत असतात. यावर्षी ९ जून रोजी ही ९७ वी मॅरेथॉन डर्बन येथून सुरू होऊन पीटरमार्टिझबर्ग शहरात संपन्न झाली.

यावर्षीची मॅरेथॉन अपरन अर्थात चढणीची होती. एक वर्ष डाऊन रन आणि एक वर्ष अपरन अशी कॉम्रेड मॅरेथॉन असते. यावर्षी ५९२३ फूट उंचीचे ८६.६ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ७४ हून अधिक देशातील २२ हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये ३६६ भारतीय समुद्रसपाटीपासून १८०० मीटर उंचीवर असलेल्या हे अंतर पार करताना २० ते २५ टेकड्या चढाव्या लागतात. ही स्पर्धा १२ तासांच्या आत पूर्ण करावी लागते. डॉ. कैलास शिंदे यांनी ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदात हे अंतर पार करून आपली शारीरिक क्षमता सिध्द केलेली आहे. त्यासाठी मागील सहा महिन्यांपासून डॉ. कैलास शिंदे कसून सराव करत होते. प्रामुख्याने सुट्टीच्या दिवशी त्यांनी रात्री व पहाटे सराव करून मॅरेथॉनच्या अंतराचे व वेळेचे व्यवस्थित नियोजन केले. आफ्रिकेसारख्या देशात धावायचे

नवी मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) :

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी

विभाग ऐरोली कार्यालय क्षेत्रांतर्गत सेक्टर

०३, ऐरोली येथे घर क्र. जे-४८ व जे-१९४

यांचे आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई

महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न

घेता अनिधकृतपणे सुरु केले होते. तसेच घर

क्र. जे-१८५ यांनी नमुंमपाच्या परवानगी

व्यतिरिक्त वाढीव बांधकाम केलेले आहे. या

अनिधकृत बांधकामांस ऐरोली विभाग

कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन

व नगररचना अधिनियम १९६६ मधील

कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात

आलेली होती. संबंधितांनी केलेले अनिधकृत

असल्याने तेथील भौगोलिक परिस्थितीचाही विचार करून त्यांनी तशा प्रकारे सरावावर भर दिला. महत्त्वाचे म्हणजे आपल्या सरावाचा कोणताही परिणाम त्यांनी दैनंदिन कामकाजावर होऊ दिला नाही. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज त्यांनी आयुक्त म्हणून संपूर्ण क्षमतेने पाहिलेच शिवाय लोकसभा निवडणुकीची निरीक्षक म्हणून बिहारमध्ये जबाबदारी पार पाडत असतानासुद्धा धावण्याच्या सरावात खंड पडू दिला नाही. जगातील अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर समजल्या जाणा-या या जागतिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे ते एकमेव सनदी अधिकारी आहेत. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले असून गतवर्षीपेक्षा कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करीत त्यांनी आपली कामगिरी आणखी उंचावली आहे. आधी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक व त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी आणि अत्यंत व्यस्त दिनक्रमातही त्यांनी आपल्यातील खेळाडू जिवंत ठेवला आहे. ध्येय पार करण्याची जिह्न, अथक परिश्रम, चिकाटी आणि योग्य नियोजन याच्या बळावर त्यांनी हे यश मिळविले असून या जागतिक पातळीवरील कॉम्रेड मॅरेथॉनमधील

बांधकाम स्वतःहून हटविणे आवश्यक होते.

परंतु त्यांनी अनिधकृत बांधकाम सुरु ठेवले

होते. सदर अनिधकृत बांधकामावर ऐरोली

विभागामार्फत तोडक मोहीमेचे आयोजन

करण्यात येऊन ही अनधिकृत बांधकामे

निष्कासित करण्यात आली. तसेच सदर

कारवाई अंतर्गत रू. ५०,०००/- दंडात्मक

रक्कम वसूल करण्यात आली. या धडक

मोहिमेसाठी एकुण ०८ मजूर, ०१ गॅस कटर,

०२ इलेक्ट्रिक हॅमर यांचा वापर करण्यात

आला. ही मोहीम जी विभाग ऐरोली येथील

अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत

राबविण्यात आली. यापुढे देखील अशा प्रकारे

सुचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, माझे अशील नावे श्रीम, निसम शब्बीर रूबाछा (विक्रेता) हे फ्लॅट श्री. निदम सलिम खान

श्रीभ. मेहवॉश नदिम खान (खरेदीदार) यांना नोंदणीकृत विक्री करार अंतर्गत विक्री केला व उप निबंधक मुंबई यांच्या कार्यालयामध्ये नोंदणीकृत अंतर्गत

क. बीबीई-03/१०९६४/२०२४ दि. २९.०५.२०२४ अंतर्गत आहे. फ्लॅटचा तपशील फ्लॅट क. ८०४. मोजमापित ४५९ चौ. फट चर्टई क्षेत्रफळ.

८ वा मजला. बी विंग, सोसायटी एमजी ग्रीन्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, बांधकामित जमिन धारक सीएस क्र. १४६,

१. नोंदणीकृत विक्री करार दि. १५.१०.२००४ (नोंदणीकरण क्र. बीबीई–२/८१६५/२००४) धारक मे. एमजी डेव्हलोपर्स ॲन्ड कन्सलटन्ट्स यांच्याद्वारे आरझू झेहरा यांच्या नावे एसडीआर, आरआर सह अंमलात आणलेले इंडेक्स क्र. २ संबंधातील नोंदणीकृत उप निबंधक मुंबई यांच्या कार्यालयामधील

नोंदणीकृत नोंदणीकरण क्र. बीबीई-२/८१६५/२००४ अंतर्गत व मूळ नोंदणीकरण विक्री करार दि. १५.१०.२००४ चे नोंदणीकरण

नोंट्रणीकर विकी क्या दि २५ ०१ २०१० (नोंट्रणीक्यण क <u>बीबीर्ट-१/५९</u>४/२०१०) धारक के आग्रय रोह्या ग्रांच्याट्ये शी होने पन देसार व श्रीम. कुंजल एच. देसाई यांच्या नावे अंमलात आणलेली एसडीआर, आरआर सह अंमलात आणलेले इंडेक्स क्र. २ संबंधातील नोंदणीकृत उप निबंधक

मुंबई यांच्या कार्यालयामधील नोंदणीकृत नोंदणीकरण क्र. बीबीई-१/५९४/२०१० अंतर्गत व **मूळ नोंदणीकरण विक्री करार दि. २५.०१.२०१०**

नोंदणीकृत विक्री करार दि. २९.०५.२०१५ (नोंदणीकरण क्र. बीबीई-३/२८६०/२०१५) धारक थ्री. हिरेन देसाई व श्रीम. कुंजल एच. देसाई

यांच्याद्वारे श्रीम. नसिम एस. रूवाल्ला यांच्या नावे अंमलात आणलेले इंडेक्स क्र. २ संबंधातील नोंदणीकृत उप निबंधक मुंबई यांच्या कार्यालयामधील

नोंदणीकृत नोंदणीकरण क्र. बीबीई-३/२८६०/२०१५ व **एसआरओ स्टॅम्प पेज क्र. २३ व २४ नोंदणीकृत विक्री करार दि. २९.०५.२०१५**

मूळ दस्तावेज गहाळ झाले आहेत व श्रीम. निसम एस. रूवाल्ला यांच्या मार्फत गहाळ झाले. श्रीम. निसम एस. रूवाल्ला यांची आधीच वडाळा पोलीस

आता श्रीम. निसम शब्बीर रूवाल्ला (विक्रेता) यांनी फ्लॅट नोंदणीकृत विक्री करार दि. २९.०५.२०२४ रोजी नोंदणीकरण क्र. बीबीई-०३/१०९६४/२०२४

अंतर्गत श्री. निदम सिलम खान व श्रीम. मेहवॉश निदम खान (खरेदीदार) यांना वरील फ्लॅट संबंधात वरील संदर्भित मालमत्ता वा भागाच्या संबंधात

कोणतेही दावे असल्यास तसेच विक्री. अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, देखभाल, वारसा, ताबा, भाडेकरार, वहिवाट, उप वहिवाट, धारणाधिकार,

परवाना, तारणगहाण, हस्तांतरण व लाभार्थी हक्क वा लाभार्थी हितसंबंध यांच्यासह कोणतेही न्यास, भेट करार, देखभाल, गहाण वा कोणत्याही दाव्यांचे

प्रकार वरील सदर मालमत्ता संबंधात मालमत्तेचे हक असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत सूचित

दकान क्र. ११. तळ मजला, दोस्ती नेप्चून सीएचएस, ॲन्टॉप हिल, वडाळा पूर्व, मुंबई ४०० ०३७.

२९८, १/२९८, ३/२९८, २९९ ते ३०६ व ३०७ धारक विभाग माटुंगा येथील शेख मिसरी रोड, वडाळा पूर्व, मुंबई ४०० ०३७ येथील मालमत्ता.

कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

क्र. बीबीई-२/८१६५/२००४ अंतर्गत केले होते ते गहाळ झाले आहेत.

(नोंदणीकरण क्र. बीबीई-२/५९४/२०१०) अंतर्गत केले होते ते गहाळ झाले आहेत.

(नोंदणीकरण क्र. बीबीई-३/२८६०/२०१५) अंतर्गत केले होते ते गहाळ झाले आहेत.

स्टेशन येथे तक्रार क्र. १७७/२०२४ दि. ०३.०६.२०२४ अंतर्गत दाखल केली.

करावे. आक्षेप दाखल करण्याकरिता लेखी स्वरूपात खालील पत्यावर करावे.

ऐरोली विभागात अनिधकृत बांधकामावर धडक कारवाई

यशाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व प्रशंसा करण्यात येत आहे.

मी गुंजेश्वरी प्रसाद व्ही दुवे राहणार पत्ता ४/२, अक्षय कॉलनी समर्थ नगर काटेमणीवली कल्याण पूर्व, ठाणे महाराष्ट्र ४२१ ३०६ येथील रहिवासी आहेत व घोषित करत आहेत की माझ्याकडून इंडस्ट्रीयल गाळा क्र. १२, बिल्डींग जे उद्योग विहार इंडस्ट्रीयल इस्टेट, विठ्ठलवाडी उल्हासनगर ३ संबंधातील दि. ०५.१२.१९८९ रोर्ज अंमलात आणलेले **यनिटेक लिमिटेड व विना गर्मा** यांच्या दरम्यानचे करार गहाळ झाले आहेत गहाळ अहवाल क्र. ४४२-२०२१ ०५.०६.२०२४ रोजी कोळशेवाडी पोलीस **स्टेशन, कल्याण** येथे तक्रार दाखल केली आहे. ज कोणाही व्यक्तीस सदर सापडल्यास त्यांनी कृपया वरील निर्देशित पत्यावर **कोळशेवाडी पोलीस स्टेशन कल्याण** येथे परत करावे.

जाहीर सूचना

सचना यादारे देण्यात येते की, श्री. संजय डी. पोकाल हे फ्लॅट क्र. ००१, तळ मजला, बिल्डींग लक्ष्मी निवास सीएचएसएल म्हणून ज्ञात, जिमन धारक सर्व्हें विरार, तालूका वसई, जिल्हा पालघर येथील मालमत्तेचे मालक होते. पुढे, नोटरीकृत विक्रीचे करार दि. १ एप्रिल. २०११ रोजी श्री. संजय डी. पोकाल यांनी सदर फ्लॅट मे. साईनाथ डेव्हलोपर्स यांच्याकडून प्रोप्रा. श्री. उमेश जी. चिकने यांच्या मार्फत खरेर्द केला. पुढे माझे अशील सदर फ्लॅट खरेदी करण्यास इच्छुक आहेत.

कोणाही व्यक्तीस सदर हस्तांतरण संबंधात वरील सदर दस्तावेजांमध्ये कोणत्याही स्वरूपातील कोणतेही दावे, हक, अधिकार वा हितसंबंध असल्यास तसेच विक्री, भेट, भाडेकरार, वारसा, अदलाबदल, गहाण, प्रभार धारणाधिकार, न्यास, ताबा, सुविधाधिकार, जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप काही असल्यास लेखी स्वरूपात वकील मोन्सिला क्रॅस्टो यांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १४ दिवसांच्या आतं सूचित करावे अन्यथा सदर व्यक्तीचे दावे काही असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व सर्व इच्छा व हेतु गृहित धरले जाणार नाहीत

वकील मोन्सिला क्रॅस्टो

फ्लॅट क्र. ए/१०२, चावरे आर्केड सीएचएसएल, अभिनव हॉस्पिटलच्या पश्चिम, ४०१ २०३.

(वकील शबनम शेख)

उच्च न्यायालय, मुंबई

मालमत्ता पत्ता

Place: Mumbai

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, मूळ करार दि. २६.०६.१९८१/८२ मे. इंटरकॉन्टीनेन्टल शिपींग पहिल्या भागाचे व फलचंद्र अमरशी पोपट व अमरशी मोरारजी पोपट अन्य भागाचे यांच्या दरम्यान रहिवासी फ्लॅर क्र. १०६, क्षेत्रफळ मोजमापित ६०५ चौ. फूट (एसबीयूए), गोकुळद्वार सीएचएसएल, सर्व्हे क्र. ४५ (भाग), गाव नवघर येथील तालूका वसई येथील मर्यादेतील व जिल्हा पालघर येथील (सदर जागा म्हणू

संदर्भित) संबंधात असलेले करार गहाळ झाले आहेत व सापडत नाही आहेत सर्व व्यक्तींना जर सदर जागेच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच कोणाही व्यक्तीस सदः मालमत्तेच्या संबंधात जर कोणतेही दावे असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट न्यास, देखभालं, वारसा, ताबा, भाडेकरार, धारणाधिकार, दावे वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वाने सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना कार्यालय पत्ता क्र. ४०, ६ वा मजला, ओनलूकर बिल्डींग सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून **०७ (सात**) दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा सदर व्यक्तींचे दावे काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील

संगीता करकेरा (वकील)

AJANTA PHARMA LIMITED

Registered Office: Aianta House, Charkop, Kandiyli (W), Mumbai, Maharashtra, 400067, CIN: L24230MH1979PLC022059 Website: www.ajantapharma.com email: info@ajantapharma.com; investorgrievance@ajantapharma.com Ph: 022-66061000 / 25946970

Notice of loss of share certificate

NOTICE is hereby given that the following share certificate(s) issued by the company are stated have been lost or stolen and the registered holder/ the legal heirs of the registered holders thereof have applied to the Company for issue of duplicate share certificate(s)

		,		
Folio No	Share Cert. Nos.	Shares	Distinctive Nos.	Name of registered holders
0001974	19378	125	88064637 - 88064761	• Sheetal Shreyans Thakker • Yashwantiben Sharatchandra
0001374	19300	250	146376 - 146625	Rupani

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above share certificates.

Any person(s) who has/ have any claim(s) in respect of the said certificates should lodge such claim(s) with the Company at its Registered Office within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained, and the company will proceed to issue a duplicate certificate.

For Ajanta Pharma Limited Gaurang Shah Company Secretary & Compliance Officer

सूचना देण्यात येते की, श्री. प्रमोद वसंत दोराकर हे म्हाडा ओ.डी. प्लॉट क्र. २३९-२५० मोजमापित १०७.४४ चौ. मीटर, कोड क्र. ०३६-एजीपी-२३६, म्हाडा जिमनीचा भाग म्हणून आरएससी-१ए म्हाडा लेयाउट गोराई-१, सीटीएस क्र. १९/ भाग, गाव व तालूका बोरिवली, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०९१ येथील मालमत्तेचे मालक/ भाडेधारक आहेत. आता, माझे अशील श्री. किरण विपूल दोशी . राहणार रूम क्र. डी-६, गोराई (१), नववर्ष को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. ५८ गोराई १, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०९१ येथील रहिवासी असून सदर ओ.डी. प्लॉट थ्री. **प्रमोद वसंत दोराकर** यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छुक आहेत.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तीना वरील सदर ओ. डी. प्लॉट व/वा जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात काह असल्यास कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरा धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासः थ्री. अनुज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएट्स यांच्य नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम) मंबई ४०० ०९१ येथे सदर तारखोपासन **१४ दिवसांच्या** कालावधीच्या आत सचित करावे अन्यथा, सदर दा वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील मुंबई येथे दि. १२ जून, २०२४

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE ISSUE OF THIS NEW SHARE CERTIFICATE his is to inform that Shree Kahan Nagar, Flat No. 38, 3rd Floor, 271/293, N. C.

Kelkar Road, Dadar, Mumbai - 400 028, is registered in the name of Smt. Jayshree Kantilal Bhayani. After the passing of her husband, Late Kantilal Jethalal Bhayani, Smt. Jayshree Kantilal Bhayani was entered as a member of the society as his nominee. The society has issued Share Certificate No. K/C/H/S/111/38/62/95, with distinctive Nos. 241-245 (both inclusive), which has been misplaced by her. Smt. Javshree K. Bhavani has sent a request to the society for the issuance of a new share certificate. Through this public notice, the society informs all concerned that if anyone has any objection regarding the issuance of the new share certificate, they should approach the society committee members personally or in writing within 15 days from the date of publication of this notice. If no objections are received within the stipulated 15 day period, the society will proceed to issue a duplicate share certificate. Any objections raised after this period will not be entertained.

By order of the Society Committee, Shree Kahan Nagar Society 12-6-2024

THE VICTORIA MILLS LIMITED

CIN: L17110MH1913PLC000357 REG. OFFICE: VICTORIA HOUSE PANDURANG BUDHKAR MARG, LOWER PAREL, MUMBAI- 400013 TEL: 24971192/93, FAX: 24971194

EMAIL: vicmill2013@gmail.com WEB: www.victoriamills.ir NOTICE TO SHAREHOLDERS TRANSFER OF SHARES TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the Equity Shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the IEPF Authority.

account of the IEPF Authority.

The Company has sent individual notices to the concerned shareholders at their registered addresses whose shares are liable to be transferred to the IEPF Authority advising them to claim their unclaimed dividends. The Company has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority on its website www.victoriamills.in Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares which are liable to be transferred to the IEPF Authority.

Aumonty.

The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat Form, to the extent of shares liable to be transferred, shall be debited from the shareholders account. In case the concerned shareholders do not claim their unclaimed dividends, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred.

The shareholders may note that upon transfer of the shares to IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in For any information / clarification on this matter, concerned shareholders may write to the Company at <u>cs.vicmil@gmail.com</u> or contact the Company's Registrar and Share Transfer Agent - Link Intime India Private Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shariband, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shariband, Cantact No. 022-49186000. Email: mt.helpdesk@linkintime.co.in

The Victoria Mills Limited

ठिकाण : नवी दिल्ली

मागणी मागणी ताबा दिनांक राखीव मूल्य इस्टे स्क्रम लिलावाची इस्टे व दस्तावेज

Hussain Sidhpurwala Company Secretary & Compliance Officer

नोदणीकृत कार्यालय : गाळा क्र. ४, गुलाटी इंडस्ट्रीज, हत्तीबाग लव लेन, माझगाव, मंबई, महाराष्ट्र भारत ४०० ०१० वेबसाइट : www.mishindia.com इमेल : info@mishindia.com

मीश डिझाईन्स लिमिटेड

सीआयएन : U74999MH2017PLC0302175

अति-विशेष सामान्य सभेच्या सूचनेचे शुद्धिपत्रक

सदर शुद्धिपत्रक मीश डिझाईन्स लिमिटेड (कंपनी) द्वारे शुक्रवार, दि. २१ जून, २०२४ रोजी ३.०० वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय पत्ता गाळा क्र. ४, गुलाटी इंडस्ट्रीज, हत्तीबाग लव लेन, माझगाव, मुंबई, महाराष्ट्र भारत ४०० ०१० येथे कंपनीच्या भागधारक यांना अति-विशेष सामान्य सभा (ईओजीएम) द्वारे जारी शुद्धिपत्रक आयोजित केली आहे. सदर शुद्धिपत्रक कंपनीची वेबसाइट व बीएसई लिमिटेड जेथे कंपनीच्या शेअर्सची सूची उपलब्ध आहे तेथे दि. २५ मे, २०२४ रोजी ईओजीएम सूचनेसह आयोजित केली होती. ईओजीएमची सूचना कंपनीच्या सर्व भागधारक यांना दि. २९ मे, २०२४ रोजी पाठविली होती व कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूदीसह अनुपानल आहे व नियम अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स व सीक्युरिटीज एक्सचेज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी

सदर शुद्धिपत्रक कंपनीच्या भागधारक यांना ईओजीएम सूचनेचा अंतर्गत भाग म्हणून प्रसारित केले होते. त्यानुसार, सर्व संबंधित भागधारक यांना स्टॉक एक्सचेजेस. डिपॉझिटरीज, रजिस्ट्रर ॲन्ड शेअर ट्रान्सफर एजन्ट, एजन्सीज यांनी ई-मतदानाकरिता नियुक्त केले आहे व ई-मतदानाकरिता अन्य सर्व संबंधित व्यक्ती यांनी वरील सुधारणांकरिता नोद घ्यावी. या व्यक्तरिक्त सदर शुद्धिपत्रक सर्व अन्य संबंधित ईओजीएम सूचना व अतिविशेष अहवाल २५ मे, २०२४ रोजी जारी केला तो अपरिवर्तीत राहील. सदर शुद्धिपत्रकाचा विस्तृत अहवाल कंपनीची वेबसाइट www.mishindia.com वर

उपलब्ध आहे व बीएसई लिमिटेड <u>http://www.bseindia.com</u> वर उपलब्ध आहे कंपनी ईओजीएमच्या सूचनोच्या दि. २५ मे, २०२४ रोजी अतिविशेष अहवालामध्ये विहित पॉईंट्स व खालील बाबी सुधारित करण्यास इच्छुक आहे.

बाब क्र. २ - इकिटी शेअर्स विहित जारी • पॉईंट क्र. ११ अतिविशेष अहवाल संबंधित प्रस्तावित आवंटी यांच्या माहिती अनुसार किमान इक्विटी शेअर्सचे प्रस्तावित व पोस्ट ची टक्केवारी प्रस्तावित आवंटी दारे आयोजित

केली आहे व अद्ययावत व अतिरिक्त माहिती संबंधित प्री-इश् भागधारक पारूल मुकेश • **पॉईंट क्र. २२** अतिविशेष अहवाल, प्रस्तावित आवंटी यांचे सध्याचे अहवाल

कु. पारूल मुकेश प्रजापती यांना नन टू पब्लिक अद्ययावत केले आहे

मीश डिझाईन्स लिमिटेड करिता कौशल महेष गोएंका

(व्यवस्थापकीय संचालक) दि. ११ जून, २०२४ ठिकाण : मुंबई डीआयएन : ०२४४६५८७

सीरॉक इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकरिता स्वारस्यांची अभिव्यक्तीचे आमंत्रण मुंबई येथे ट्रेडिंग उपक्रमांमध्ये कार्यरत (दिवाळखोरी व कर्जवाजारीपणा बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तीकरिता दिवाळखोरी ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ३६ए च्या उप-विनियमन (१) अंतर्गत)

सीरॉक इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड

संबंधित विवरण

सीआयएन : U51109MH2000PTC12972 ५०४, ५ वा मजला, क्षितीज बिल्डींग - पूर्वी नोदणीकृत कार्यालयाचा पत्ता रसबीआय एम्पलॉयीज नीलकमल सीएचएस लिमिटे म्हणून ज्ञात, अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्स समोर, वीरा देसा रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३. ३. युआरएल वेबसाइट मुख्य प्रोडक्ट्स/सर्व्हिसेसची प्रतिष्ठापित क्षमता उपलब्ध नाही गत वित्तीय वर्षामध्ये विक्री केलेल्या मुख्य ईमेल वर विनंती पाठवावी प्रोडक्टस/ सर्व्हिसेसची मात<u>्रा व मू</u>ल्य ४ पार्ट-टाईम कर्मचारी सीआयआरपी यांच्या अंशत: कर्मचारी/ वर्कमेन यांची संख्या गत उपलब्ध वित्तीय अहवाल यांसह पुढील मेल वर विनंती पाठवावी -तपशील (शेड्युल्स समवेत) व दोन वर्ष, cirp.sipl@yahoo.com धनकोची सूची, संबंधित तारीखा संबंधित उपक्रम तपशिलाकरिता, कृपया संपर्क साधा : कोडच्या अनच्छेद २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदारांकरिता पात्रता उपलब्ध असलेले cirp.sipl@yahoo.com १०. स्वारस्यांची अभिव्यक्ती स्विकृतीची अंतिम तारीख ११. प्रस्तावित ठराव अर्जाची तरतूदीय सूची जारी दि. ०२ जुलै, २०२४ तरतूद सूचीचे आक्षेप सादरीकरणाची अंतिम दि. ०७ जुलै, २०२४ प्रस्तावित ठराव अर्जाची अंतिम सूची जारी दि. १२ जुलै, २०२४ करण्याची तारीखा प्रस्तावित ठराव अर्जाचे आयोजन ठरावाकरिता दि. १७ जलै. २०२४ . विनंती व माहिती उपक्रम जारी करण्याची तारीख मूल्यांकन मॅट्रीक्स व विनंती १५. ठराव आराखडा सादरीकरणाकरिता अंतिम तारीखा दि. १६ ऑगस्ट, २०२४ १६. ईओआय सादरीकरणाकरिता प्रक्रिया ईमेल आयडी | cirp.sipl@yahoo.com

टीप: फॉर्म जी च्या पहिल्या फेरीच्या ऐंवजी पात्र पीआरएज यांची अंतिम सचीमध्ये ज्यांचे नाव उपलब्ध आहे अशा सीओसी यांच्या निर्णय अनुसार फॉर्म जी च्या दुसऱ्या फेरी जारी करण्यास आरपी मंजूर असेल (दि. २३ एप्रिल, २०२४ रोजी प्रसिद्ध) परत अर्ज करता येणार नाही.

संजय मेहरा

ठराव विशेषज्ञ नोंदणीकरण क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-०१८१८/२०१९-२०२०/१२७८४ नोंदणीकृत कार्यालय : बी-११, ३ रा मजला, गीतांजली एनक्लेव्ह, नवी दिल्ली ११० ०१७. दि. १२.०६.२०२४

सीरॉक इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडकरिता एएफए वैधता दि. ३०.०६.२०२५ पर्यंत

जाहीर सचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. निशांत सुरेश नाईक व श्री. प्रशांत सुरेश नाईक हे घर क्र. ०४४९, मालमत्ता क्र. केओपी-केबीए-१०४४९, लेखा क्र. केके०००१२३६२२७ अंतर्गत गाव खैराणे बंकोडे गाव, नवी मुंबई, तालुका व जिल्हा ठाणे येथील मालमत्तेचे ५०% मालक आहेत. सदर मालमत्ता मूळरित्या रमाबाई शंकर नाईक यांच्याद्वारे मालकीची आहे व त्यांचा मृत्यू दि. १५ ऑक्टोबर, २०१४ रोजी झाला होता व त्यांच्या मागे श्री. स्रेश शंकर नाईक सुभाष शंकर नाईक हे केवळ कायदेशीर वारस आहेत. पुढे श्री. सुरेश शंकर नाईक व सुभाष शंकर नाईक यांनी सदर जिमनीचे विकास हक मे. विशाल डेव्हलोपर्स यांच्या नावे नोंदणीकृत विकास करार दि. ०९ नोव्हेंबर, २०२० रोजी मंजर केले व विकासक यांनी ५०% बांधकामात्मक क्षेत्र श्री. सुरेश शंकर नाईक व सुभाष शंकर नाईक यांच्या नावे हस्ते देण्याचे मान्य केले. ज्याअर्थी सुरेश शंकर नाईक यांचा मृत्यू दि. ३० जुलै, २०२१ रोजी झाला त्यांच्या मागे श्री. निशांत सुरेश नाईक व प्रशांत सुरेश नाईक हे केवळ कायदेशीर वारस आहेत.

कोणाही व्यक्तीस सदर हस्तांतरण संबंधात वरील सदर दस्तावेजांमध्ये कोणत्याही स्वरूपातील कोणतेही टावे हक अधिकार वा हितसंबंध असल्यास तसेच विक्री, भेट, भाडेकरार, वारसा, अदलाबदल, गहाण, प्रभार, धारणाधिकार, न्यास, ताबा, सविधाधिकार, जप्ती वा अन्य काही असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप काही असल्यास लेखी स्वरूपात वकील मोन्सिला क्रॅस्टो यांना सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखोपासन १४ दिवसांच्या आत सचित करावे अन्यथा सदर व्यक्तीचे दावे काही असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व सर्व इच्छा व हेतु गृहित धरले जाणार नाहीत

वकील मोन्सिला कॅस्टो फ्लॅट क्र. ए/१०२, चावरे आर्केड सीएचएसएल, अभिनव हॉस्पिटलच्या वर. नालासोपारा

पश्चिम. ४०१ २०३. दि. १२.०६.२०२४ ठिकाण : मुंबई

Home First Finance Company India Limited CIN: L65990MH2010PLC240703,

Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) ची तरतूद पाहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतूदी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की कर्जदार व सह-कर्जदार यांनी रकाना अनुसार (२) खालील स्थावर मालमत्ता विवरणीत रकाना (३) गहाण / प्रभारित प्रतिभूत धनको यांना होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष ताबा घेण्यात

आलाआहेव खालील अनुसार त्यावरील व्याजासह थकबाकीचे प्रदान करण्याकरिता तुम्ही कसूर केली असल्याने अधोहस्ताक्षरित याद्वारे सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३(१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये मान्य अटीनुसार कंपनीच्या थकबाकीचे पुनःप्रदान जशी आहे जेथे आहे तत्त्वावर व जशी आहे जी आहे तत्त्वावर करण्यात येत आहे. लिलाव कर्जदार, सह कर्जदार यांच्याकडून थिकत रक्कमेची वसुली करण्याकरिता ऑनलाइन आयोजित केला गेला आहे व रकाना (१) अनुसार होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे वसुली करण्यात येईल.

ı	娕.	यांचे नाव		सूचना	सूचना रक्कम				तारीखा व वेळ	सादरीकरणाची	अधिकारी यांचे
L				दिनांक						अंतिम तारीखा	क्रमांक
L										व वेळ	
Г	1.	संतोष कृष्णा उतेकर,	फ्लॅट क्र. १०२, ब्लॉक क्र. ए विंग, कर्म रेसिडन्सी आशा - ४२, सि. क्र. १६६/१/१, १६६/१/२, १६६/२, १६७/२,	04-03-2024	7,60,552	08-05-2024	5,23,500	52.350	२८.०६.२०२४	२६.०६.२०२४	9146998945
L			१६९/२, १७०, १७२/१, १७२/२/१ (भाग), १७२/२/३, १७२/२/४, १७२/२/५, १७२/२/७, १७२/२/८,		.,,,,,,,,		0,20,000		(स. ११.०० ते		
L			१७३/१/१, १७/१/२, १७८/१५ व १७९/५, गाव धासाई, तालूका शहापूर, जिल्हा ठाणे मुंबई ४२१ ६०१.						२.००)		

					1,,,,,,						व वेळ	
 		संतोष कृष्णा उतेकर,	फ्लॅट क्र. १०२, ब्लॉक क्र. ए विंग, कर्म रेसिडन्सी आशा - ४२,	, सि. क्र. १६६/१/१, १६६/१/२, १६६/२, १६७/२	04-03-2024	7.60.552	08-05-2024	5.23.500	52.350	२८.०६.२०२४	४ २६.०६.२०२४	9146998945
L		वृषाली संतोष उतेकर	१६९/२, १७०, १७२/१, १७२/२/१ (भाग), १७२/२/३,	१७२/२/४, १७२/२/५, १७२/२/७, १७२/२/८	,	.,,		-,,	,	(स. ११.०० ते	ते (सायं. ५.००)	
			१७३/१/१, १७/१/२, १७८/१५ व १७९/५, गाव धासाई, त	नालूका शहापूर, जिल्हा ठाण मुंबई ४२१ ६०१.						२.००)		
Г	ई-लिलाव सर्व्हिस प्रदाते		ई-लिलाव वेबसाइट/ तपशीलाकरिता कृपया	खाते क्रमांक : इर	ाठे जमा		शार	गा		लाभार्थी नाव		
				अन्य अटी व शर्ती	करणे / अन्य रक्का	न		आर	ाएफएससी को	ड		
Г	कंपर्न	ोचे नाव : ई-प्रॉक्युअरमेट टेक	नोलॉजीस लि. (लिलाव टायगर)	http://www.homefirstindia.com	९१२०२००३६२६	८११७- होम प	र्क्ट फायनान्स कं	पनी U′]	TIB000039	95	प्राधिकत अधिकारी, हो	म फर्स्ट फायनान्स

इंडिया लिमिटेड

ॲक्सीस बँक लि. एमआयडीसी अंधेरी पूर्व

बोली विस्तार रक्कम : रु. १०,०००/- विक्री अधोहस्ताक्षरित यांच्याद्वारे ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत वेब पोर्टल https://homefirst.auctiontiger.net वर प्रदानित अनुसार पूर्ण करण्यात येईल. ई-लिलाव निवदा दस्तावेज संबंधात ऑनलाइन ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, सामान्य अटी व शर्ती व ऑनलाइन विक्री पोर्टल साईट वर उपलब्ध आहे. प्राधिकृत अधिकारी यांच्या माहिती अनुसार मालमतेवर अडथळे नाही आहेत. त्याम्ळे इच्छक बोलीदारांनी कृपया त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी मालमतेवरील दावे / हक, थिकत प्रभार यांच्यासह मालमतेचे हक अडथळे यांच्या संबंधात माहिती घ्यावी. ई-लिलाव जाहिरात होम फर्स्ट यांच्या साद्रीकरणावर करण्यात येईल व ई-लिलाव मार्फत करण्यात येईल. मालमत्तेची विक्री विद्यमान व भविष्यातील अँडथळे लक्षात घेता करण्यात येईल व होम फर्स्ट यांना ज्ञात व अज्ञात अनुसार करण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/ प्रतिभूत धकनो हे सदर तिसरे पक्ष दावे/ हक्क / अधिकार यांच्याकरिता जबाबदार नसतील. विक्री सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अंतर्गत विहित अटी व नियम अनुसार करण्यात येईल.

सरफैसी कायदा, २००२ अंतर्गत १५ दिवसांची वैधानिक विक्री सूचना

कर्जदार /हमीदार यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, त्यांनी तारीखा व्याजासह मागणी सूचनेमध्ये निर्देशित रक्कमेचे प्रदान करावे व सदर सूचनेच्या तारखोपासून प्रासंगिक खर्च यांच्यासह अन्यथा मालमत्ता लिलाव/ विक्री करण्यात येईल व उर्वरित थकबाकी, काही असल्यास ती व्याज व मूल्यासह

https://homefirst.auctiontiger.net

दि. १२.०६.२०२४ ठिकाण : शहापूर

अनु. कर्जदार व सह-कर्जदार

हेल्प लाईन क्र. ०७९-३५०२२१६०/१४९/१८२

ईमेल आयडी : ramprasad@auctiontiger.net and support@auctiontiger.net

संपर्क व्यक्ती : राम शर्मा ८००००२३२९७

प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे स्वाक्षरी होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

कंपनी इंडिया लिमिटेड